

मौजे भांबुर्डा-शिवाजीनगर, जिल्हा पुणे येथील टी.पी. १ मधील नगर भूमापन क्र. १७३-ब/१ मधील ४१६३ चौ.मी. इतकी जागा व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांना देण्याकरीता महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**शालेय शिक्षण व क्रीडा विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक- काजावा-२०२०/प्र.क्र.७६/२०/प्रशा-५**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक - ०५ एप्रिल, २०२१

**वाचा -**

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक-काजावा-२०२०/प्र.क्र.७६/२०/प्रशा-५,  
दिनांक ०१.०२.२०२१

**प्रस्तावना -**

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये, शालेय शिक्षण विभागाच्या नावे अभिलिखित असलेली मौजे भांबुर्डा, शिवाजीनगर, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सिटी सर्वे नं. १७३ बी/१ येथील ८३२७ चौ.मी. जमिनीपैकी शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयांचे बांधकाम करण्याकरीता आगरकर रोडला लागून असलेली ५० टक्के जागा म्हणजे ४१६४ चौ.मी. इतकी जागा शालेय शिक्षण विभागासाठी राहील व उर्वरित ५० टक्के जागा म्हणजे ४१६३ चौ.मी. इतकी जागा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यास मान्यता देण्यात आली होती .

२. दिनांक २४.०३.२०२१ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मौजे भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथील टी.पी. १ मधील नगर भूमापन क्र. १७३ बी/१ मधील जागेपैकी शालेय शिक्षण विभागाने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस देण्याकरीता महसूल विभागाकडे प्रत्यार्पित केलेल्या जागेऐवजी आगरकर रस्त्यासन्मुख असलेली व शालेय शिक्षण विभागाच्या ताब्यात असलेली ४१६३.०० चौ.मी. इतकी जागा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४० व महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१ मधील नियम ५० मधील तरतूदीनुसार शासकीय जागा वाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तीच्या अधीन राहून महसूल मुक्त व भोगवटामूल्यरहित किंमतीने प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

३. सबब, संदर्भात नमूद दिनांक १.२.२०२१ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करुन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

## शासन निर्णय -

शालेय शिक्षण विभागाच्या नावे अभिलिखित असलेली मौजे भांबुर्डा, शिवाजीनगर, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सिटी सर्वे नं. १७३ बी/१ येथील ८३२७ चौ.मी. जमिनीपैकी शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयांचे बांधकाम करण्याकरीता ५० टक्के जागा म्हणजे ४१६४ चौ.मी. इतकी जागा शालेय शिक्षण विभागासाठी राहिल व आगरकर रोडला लागून असलेली ५० टक्के जागा म्हणजे ४१६३ चौ.मी. इतकी जागा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस हस्तांतरीत करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०४०५१५५४३१४१२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( संतोष ममदापुरे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
२. मा. सभापती/मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. मा. अध्यक्ष/मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. मा. मुख्यमंत्री/मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
६. मा. मंत्री (शालेय शिक्षण)/मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण), यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य,
७. सर्व सन्माननीय विधानसभा, विधानपरिषद सदस्य
८. अप्पर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
९. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
१०. जिल्हाधिकारी, पुणे
११. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
१२. उप सचिव (ज-५) महसूल व वन विभाग, मंत्रालय. मुंबई
१३. निवडनस्ती/प्रशा-५.